

महापैशाचिक adj.: घृत *eine best. Salbe* KARAKA 8,7.
 महाब्ज m. N. pr. eines Schlangendämons KĪLĀKĀRA 4,181.
 महामोसी f. *ein best. kleiner Strauch*, = रुदसी RĪĀAN. 5,58.
 महामायूर n. *ein best. Heilmittel* KARAKA 8,24.
 महामेरु N. pr. eines Varsha MBH. 8,425.
 महारम्भ m. *eine grosse Unternehmung* Spr. (II) 4872.
 महाराजचूत m. *eine Mangoart* RĪĀAN. im ÇKDr. u. राजपुत्र.
 महारोमश adj. *stark behaart* Suçr. 1,124,12.
 महावालभिद्, so zu lesen.
 महावीर 1) l) N. pr. des letzten Arhant's HEM. JOGAÇ. 1,1.
 महाविराडी f. *eine best. Begehung* (इष्टि) ĀÇV. ÇA. 8,11,1.
 महावैलस्य adj. RV. 1,133,3.
 1. महाव्रत 1) HEM. JOGAÇ. 1,25.
 महाव्रतिन् 1) *die fünf Grundpflichten der Ġaina ausübend* Spr. (II) 4869. fg. — Vgl. षण्णव्रतिन्.
 महाशाल m. *ein grosser Çala-Baum*: सु० R. 1,5,12.
 महाश्यावक bei den Ġaina HEM. JOGAÇ. 3,118.
 महालोतस् n. als Synonym von कोष्ठ 1) KARAKA 1,11.
 मक्षिष 2) c) von Skānda erschlagen MBH. 7,7412.
 मकीयै besser als dat. von मकीया zu fassen wie स्वपत्यै von स्वपत्या.
 मकौत्साक, füge *eine grosse Macht besitzend* hinzu.
 मकोधम् adj. *ein grosses Euter habend* so v. a. *reich an Wolken*, — Wasser: पर्सन्य PAT. a. a. O. 4,20, b. 5,80, b.
 मक्य eher adj. (von 1. मक्) *hoch in Ehren stehend*; = मक्त् NĪLAK.
 1. मा 1) मा भूद्गतः so v. a. *solte er nicht vielleicht gekommen sein?* Spr. (II) 937. — 3) Z. 8 lies 7,59,12. — 4) MBH. 3,15689.
 3. मा mit घनु, partic. घनुमित u. Schlussfolgerung PAT. a. a. O. 3,78, b.
 — सम्, die Stelle RV. 3,54,22 u. 2. अयम् 2) richtiger erklärt.
 5. मा mit षप durch Tausch vergüten, heimgeben: ऽर्मित्य AV. 6,117,2.
 मासकील (मास० die Hdschr.) Warze VĀSTR. 101. — Vgl. चर्मकील.
 मासवर्षिन् adj. *Fleisch* (Heuschrecken?) *regnend* MBH. 6,64 nach der Lesart der ed. Bomb.
 माकन्दिक m. metron. von मकन्दिका PAT. a. a. O. 4,53, b.
 मात्तिक 2) RĪĀAN. 13,86. Suçr. 2,84,7.
 माङ्गलिक *dem es um den guten Erfolg einer Sache zu thun ist*: छा-चार्य PAT. a. a. O. 1,47, b.
 माठर 1) a) VĀIRĀN. 1. KAUC. 138. Ind. St. 13,387. fg. 425. — b) MBH. 8,3652 nach der Lesart der ed. Bomb., रामठ ed. Calc.
 माणिक (von मणि) m. wohl *Juwelenhändler*; s. u. सुवर्णशीविक.
 माण्डव्य 1) असतो सङ्गोषेण प्रूलमाप्तवान् Spr. (II) 7461.
 1. मातर Sp. 700, Z. 11 lies Siddhi.
 मातरिघ्नन् 2) die richtige Lesart ist ऽभुरी: = मातरि भवत्यः SĪ.
 मातृकल्पिक adj. von मातर् + कल्प PAT. a. a. O. 4,67, a.
 मातृपुत्र m. pl. *die Schüler meines Sohnes* (मत्पुत्र) ebend. 1,177, b.
 मात्राय Jmd (acc.) *für seine Mutter halten* Spr. (II) 3899.
 माथितिक adj. *mit Mithil handelnd* PAT. a. a. O. 6,94, b.
 माद् und माद s. सघ०.
 माद्बाक्ष्य m. metron. PAT. a. a. O. 4,53, b.

माधव 3) e) zu streichen. — माधवी als Bez. *der Erde* (vgl. Nachträge) VP. 1,4,20.
 माधवचन्द्रकर m. vollständig für माधवकर Calc. Ausg. des NĪDĀNA.
 माधुकर (Nachträge), ऽरी वृत्ति: *der Diene eigen* auch HEM. JOGAÇ. 3,140.
 माधुतेलिक adj. *aus Honig* (मधु) *und Oel* (तेल) *bestehend*: Klystier Suçr. 2,198,3. 228,19.
 माध्यम, त्रयः प्राच्याः । त्रयौ द्यौर्दियाः । त्रयो माध्यामाः *die Mitte des Landes bewohnend* PAT. a. a. O. 4,75, b.
 माध्यमिक adj. Bez. *eines best. Zeuges* (पट) ebend. 5,60, a.
 माध्यमिकीय adj. ebend. 6,95, a. = मध्यमिकायां भवः KĀL.
 माध्यस्य 2) HEM. JOGAÇ. 4,116. 120. — 3) *das Maasshalten* (so FAITZE) Spr. (II) 6921. — Vgl. निर्माध्यस्य oben.
 माधयि m. PAT. a. a. O. 7,111, a.
 1. मान 2) HEM. JOGAÇ. 4,6. 12. ऽहु 14.
 4. मान Z. 2 lies ऽर्मिनिनास्थिना.
 मामक 3) KĪLĀKĀRA 3,130. 4,87. 127. 5,13.
 माय 3) a) *Betrug* HEM. JOGAÇ. 4,6. 15. fg.
 मायूरि m. patron. von मयूर PAT. a. a. O. 4,43, a.
 मारक adj. *calciniierend* s. लोक्त०.
 मारचिता f. N. pr. einer Göttin KĪLĀKĀRA 3,146.
 2. मार्ग 2) ऽ न्य० *fürstliches Verfahren* Spr. (II) 8928.
 मार्गविशागत adj. = मार्गविशानुग, वन KATHĀS. 37,55.
 मार्गार m. metron. von मृगी PAT. a. a. O. 4,55, a.
 माल्य् *bekränzen*: माल्यते GOFĀLATĪP. 2,71.
 माष 2) *पुराकल्प एतदासीत्* । षोडश माषाः कार्षापणं षोडश पलाशश्च मा षसंवयः PAT. a. a. O. 1,225, a.
 मासर् VĀIRĀN. 30. Sp. 759, Z. 3 lies 20,66.
 मासवर्तिका, so besser.
 मासीकर (मास + 1. कर्) *in Monate verwandeln* SŪRAS. 1,48.
 माकेन्द्र 3) e) *eine best. Ishti* ĀÇV. ÇA. 2,18,17.
 1. मि 1) Z. 3 lies Jama st. Indra.
 2. मि mit छा 2) Z. 6 lies 96,5 st. 196,5.
 — प्र 3) vgl. वातप्रमी.
 मिघ् Z. 3 lies 2,34,13.
 मित्तु könnte in Stellen wie RV. 7,82,4 nach dem Comm. auch bedeuten: *der das Ende aufgestemmt hat* (मित् von 2. मि), *kniesend*.
 मित्र 1) a) मायाविन् मित्रम् Spr. (II) 699.
 मित्रविन्द 3) a) ĀÇV. ÇA. 2,11,1.
 मित्रीय् (von मित्र), ऽयति Jmd (acc.) *für seinen Freund halten* Spr. (II) 3899.
 मिथ्यात्व 1) HEM. JOGAÇ. 4,77. Spr. (II) 4868.
 मिथ्यादृष्टि Spr. (II) 4869.
 1. मिथ्यावाद Spr. (II) 1187.
 मिथ्यभाव Verfasser des Bhāvaprakāça.
 1. मिष् mit समुद् *erglänzen, aufstrahlen*: बोधिदीपः समुन्मिषेत् HEM. JOGAÇ. 4,110.
 — नि, निमिषित n. nom. act. PAT. a. a. O. 8,25, b.
 मोढ 3) f. छा N. pr. eines Frauenzimmers Spr. (II) 2476. — Vgl. auch